

शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची दिनांक ३१.०७.२००९ अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक :- ज्येष्ठता- ११०९/(२११/२००९) आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- .०८.२०१०
संदर्भ :- शासन परिपत्रक समक्रमांक, दिनांक १२.०८.२००९.

परिपत्रक


शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची दिनांक ३१.०७.२००९ अखेरची अंतरिम ज्येष्ठतासूची संदर्भीय शासन परिपत्रकान्वये प्रसारित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काही आक्षेप / त्रुटी असल्यास त्या दि. ३१/५/२०१० पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि, यासंदर्भात काहीही त्रुटी वा आक्षेप परिमंडळ कार्यालयाकडून प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आता दि. ३१/७/२००९ अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे प्रसारित करण्यात येत आहे.

अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सदरची ज्येष्ठतासूची सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २०१००८१२१६१०५३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सहपत्र:- परिशिष्ट.


(मु. नि. धुरी)
शासनाच्या अवर सचिव

प्रत :-

- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, औरंगाबाद.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, ठाणे.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, कोयना बांधकाम मंडळ, सातारा.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (दरवाजे), नाशिक.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, नागपूर.
- अधीक्षक अभियंता व संचालक तथा परिमंडळीय अधिकारी, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.

प्रत :- आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .

परिशिष्ट									
शासन सेवेत असतांना अंशकालिन किंवा दुरशिक्षणाद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेल्या जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यांची दिनांक ३१.०७.२००९ अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची .									
(शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०९/(१११ /२००९)आ.(तांत्रिक), दिनांक १२.०८.२०१० चे सहपत्र)									
अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	एस.आर.कोंडकर	२१.०६.१९५०	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२२.०२.१९७८	०१.०१.१९८९	०७.०५.१९८३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२	रं.ना.भट	१५.०४.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७.०१.१९८२	०१.०१.१९८९	५.१९९१	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३	ब.ना.बाबर	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८.०१.१९८२	०१.०१.१९८९	२२.०१.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४	वि.गो.पागे	०९.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८.०१.१९८२	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५	वि.क.कोकाटे	२३.०५.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१.०२.१९८२	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६	उ.मा.राऊत	०२.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१.०२.१९८२	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७	र.मा.गायकवाड	११.०४.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५.०२.१९८२	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८	धो.ना.मारकड	०५.०६.१९५९	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६.०२.१९८२	०१.०१.१९८९	----	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९	वि.पां.गायकवाड	२७.०७.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९.०२.१९८२	०१.०१.१९८९	१५.१०.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०	ध.म.देशपांडे	२६.०४.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९.०२.१९८२	०१.०१.१९८९	२२.०१.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११	बा.आ.मोरे	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०.०२.१९८२	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२	एस.एन.वाघ	०५.०१.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२.०२.१९८२	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३	य.पा.कवाडे	१०.१०.१९६०	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२.०६.१९८२	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४	पि.डी.पिपरे	२०.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२.०६.१९८२	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५	अ.नि.सुर्यवंशी	०२.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.१२.१९८२	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६	मो.उ.बोंडके	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.१२.१९८२	०१.०१.१९८९	०७.०८.१९८६	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७	सु.ग.खेरे	२८.०४.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०.१२.१९८२	०१.०१.१९८९	२९.०१.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८	सु.ल.गायकवाड	०९.०९.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०.१२.१९८२	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९	म.मा.खाडे	०१.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०.१२.१९८२	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०	ल.स.सुंदरिंक	०१.०३.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६.०१.१९८३	०१.०१.१९८९	२६.०४.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२१	वि.मा.मारकड	०१.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२२	अ.आ.पगार	१०.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	६.१९८९	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२३	स.वा.पवार	०७.०८.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२४	मो.ध.पवार	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२५	आर.व्ही.तायडे	०२.०५.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	३.१९९०	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२६	पु.म.वंडगर	०१.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२७	हे.आ.सालकर	२८.०७.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०१.१९८३	०१.०१.१९८९	१९.०६.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२८	शि.का.वाघमोडे	०१.०६.१९६०	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२९	रा.पा.खोळकुंबे	०४.०१.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१.०१.१९८३	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३०	रा.बा.शिंदे	०१.०६.१९७२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३१	द.बा.सावंत	२७.०७.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३२	वि.ना.माने	०५.०६.१९६०	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४.०१.१९८३	०१.०१.१९८९	०१.०६.१९८९	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३३	म.हं.चव्हाण	११.१२.१९६०	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४.०१.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३४	पी.पी.सोनावणे	०८.०३.१९५९	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०२.१९८३	०१.०१.१९८९	२४.०४.१९८६	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३५	एम.डी.सोनावणे	२४.०४.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०२.१९८३	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३६	उ.उ. देशमुख	१५.०८.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०३.१९८३	०१.०१.१९८९	१३.०२.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३७	अ.दि.खांडेकर	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०३.१९८३	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३८	ना.अ.जाधव	०१.०६.१९५९	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०३.१९८३	०१.०१.१९८९	२८.०७.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
३९	सो.स.पासले	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०३.१९८३	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४०	आर.व्ही.नकाते	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०३.१९८३	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४१	ग.ना.अन्नरकर	२५.०८.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०३.१९८३	०१.०१.१९८९	०४.०८.१९९२	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४२	दि.अ.दौने	२५.०७.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२.०३.१९८३	०१.०१.१९८९	०५.०१.१९९५	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४३	सं.प्रा.खोडे	२९.०९.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३.०३.१९८३	०१.०१.१९८९	१७.०३.१९९२	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४४	सु.रा.नाईकवाड	०७.०५.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०.०३.१९८३	०१.०१.१९८९	२७.०३.१९९६	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४५	के.यु.राऊत	२८.०८.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६.०४.१९८३	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४६	आर.डी.पत्की	१०.०२.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५.०४.१९८३	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४७	जी.बा.पाठटील	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०.०४.१९८३	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४८	प्र.शि.चव्हाण	१९.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३.१०.१९८३	०१.०१.१९८९	०२.०१.१९९०	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
४९	आर.एम.वडुरकर	०२.०१.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३.०१.१९८४	०१.०१.१९८९	१९.०६.१९९२	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५०	पी.ये.कडू	३०.०८.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३.०१.१९८४	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५१	त्रि.गोकांते	०१.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४.०४.१९८४	०१.०१.१९८९	१९.०६.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५२	प्र.स.केसकर	०३.०२.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४.०४.१९८४	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५३	एल.बी.पुरी	०१.०१.१९५५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०.०४.१९८४	०१.०१.१९८९	२४.०१.१९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५४	अ.शं.वनसोडे	१५.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५.०५.१९८४	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
५५	र.वि.जाधव	०२.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८.०५.१९८४	०१.०१.१९८९	१९.०९.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५६	सु.वा.कुताळ	०६.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०६.१९८४	०१.०१.१९८९	०६.०३.१९९३	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५७	ना.भि.गदादे	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०२.१९८५	०१.०१.१९८९	२८.०१.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५८	एस.बी.पाटील	०९.०५.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३.०२.१९८५	०१.०१.१९८९	१९.०८.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
५९	ज.ब.बिराजदार	०१.०६.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३.०२.१९८५	०१.०१.१९८९	१७.०३.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६०	बी.डी.नांदगांवकर	१२.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९.०३.१९८५	०१.०१.१९८९	२०.११.१९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६१	बी.एम.मुलगे	०८.०३.१९६६	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१.०४.१९८५	०१.०१.१९८९	२४.१२.१९९३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६२	ए.ह.पठाण	०२.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८.०४.१९८५	०१.०१.१९८९	१७.०३.१९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६३	एम.एच.शेख	१०.०३.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९.०४.१९८५	०१.०१.१९८९	१७.०३.१९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६४	बा.भो.भिमवार	०३.०३.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२.०४.१९८५	०१.०१.१९८९	ए.एम.आय.ई. डिसेंबर, १९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६५	सा.रा.बिरगाळे	२४.०४.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२.०४.१९८५	०१.०१.१९८९	ए.एम.आय.ई. डिसेंबर, १९९४	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६६	गो.पं.थोरात	१६.०९.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०.०७.१९८५	०१.०१.१९८९	११.०८.१९८८	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६७	आर.जो.हरगुणानी	२४.१२.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६.१२.१९८५	०१.०१.१९८९	२१.०२.१९९७	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६८	रा.ब.देवगडे	०१.१०.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४.०३.१९८६	०१.०१.१९८९	२४.१२.१९९३	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
६९	पी.एस.मांडे	०१.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८.०४.१९८६	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७०	यु.एन.रत्नपारखे	०१.०६.१९५५	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२८.१०.१९८५	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७१	आर.एस.पिरजादे	१३.०९.१९६१	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२८.१०.१९८५	०१.०१.१९८९	२४.०४.१९८६	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७२	प्र.य.पाटील	--	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०९.०३.१९८७	०१.०१.१९८९	डिसेंबर, १९९८	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७३	वा.मा.बरकाळे	०१.०७.१९६१	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१२.०३.१९८७	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७४	शि.अ.कळके	०१.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१५.०३.१९८७	०१.०१.१९८९	१२.०९.१९८५	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७५	दि.श्री.पाटील	१३.०९.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२५.०३.१९८७	०१.०१.१९८९	१७.०७.१९८९	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७६	म.म.नदाफ	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२९.०३.१९८७	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७७	सि.भि.चव्हाण	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०१.०४.१९८७	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७८	एस.जी.लोखंडे	१४.०७.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१९.०४.१९८७	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
७९	डी.एस.शेळके	१२.०२.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२९.०४.१९८७	०१.०१.१९८९	१३.०२.१९९०	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८०	प्र.भि.गाडेकर	१४.०१.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३.०५.१९८७	०१.०१.१९८९	१३.११.१९९६	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८१	के.एस.गिलोरकर	११.०२.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३.०५.१९८७	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८२	सु.मा.फुलारी	०१.०७.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३.०५.१९८७	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८३	मु.कि.बांदे	१७.१०.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१३.०५.१९८७	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८४	र.ग.मगदूम	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३.०७.१९८७	०१.०१.१९८९	१३.०६.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८५	बा.शं.पाटील	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१५.०३.१९८८	०१.०१.१९८९	२०.११.१९९२	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८६	बी.के.राठोड	०१.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१९.०३.१९८८	०१.०१.१९८९	२४.०१.१९९२	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८७	वि.कि.राजूरकर	१४.१२.१९६०	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२२.०३.१९८८	०१.०१.१९८९	०२.०६.१९८९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८८	ह.भि.कुंभार	०१.०८.१९६४	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१२.०४.१९८८	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
८९	का.रा.पद्मवार	२८.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०१.०२.१९८९	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९०	एस.एन.गावकी	१५.०६.१९५४	प्रयोगशाळा सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१६.०४.१९७७	०१.०१.१९८९	२४.०४.१९८६	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९१	बी.बी.कदम	२२.०१.१९५४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२४.०१.१९७८	०१.०१.१९८९	२४.०४.१९८६	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९२	ब.गु.पवार	०८.०८.१९५७	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०७.१०.१९८०	०१.०१.१९८९	०३.०५.१९८५	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९३	सि.जे.गिरसाबळे	२०.०९.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०३.०५.१९८२	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९४	प्र.नि.सुर्यवंशी	०२.०६.१९६०	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०७.०५.१९८२	०१.०१.१९८९	०७.०८.१९८६	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९५	दा.नि.विधाते	१९.०१.१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१०.०५.१९८२	०१.०१.१९८९	०८.०८.१९९७	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९६	र.बा.देमाण्णा	२८.०५.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०२.०२.१९८३	०१.०१.१९८९	१५.०१.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९७	व.द.एरुडकर	०९.०१.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०८.०२.१९८३	०१.०१.१९८९	११.०१.१९८८	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९८	सु.श्री.पाटील	०५.०३.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०४.०३.१९८३	०१.०१.१९८९	२१.०५.१९९७	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
९९	ना.छ.गावडे	१७.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०४.०४.१९८३	०१.०१.१९८९	२२.०१.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१००	एस.आर.लगास	१०.०९.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०४.०४.१९८३	०१.०१.१९८९	२१.०६.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
१०१	आर.जी.सोमवंशी	०७.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०७.०४.१९८३	०१.०१.१९८९	२३.०९.१९८८	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०२	ज.स.जाधव	२०.०४.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०८.०४.१९८३	०१.०१.१९८९	०८.०७.१९९७	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०३	यु.पी.खुरद	०२.०५.१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१८.०४.१९८३	०१.०१.१९८९	०.०९.१९९१	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०४	एस.एस.कुलकर्णी	०६.०७.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२०.०४.१९८३	०१.०१.१९८९	१७.०३.१९९२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०५	पी.एन.गुडरे	०३.०१.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२०.०४.१९८३	०१.०१.१९८९	०.०३.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०६	एल.ए.रत्नपारखी	०२.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२१.०४.१९८३	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०७	आर.ए.सूर्यवंशी	०७.०७.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२७.०१.१९८४	०१.०१.१९८९	१९.०१.१९९१	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०८	सी.जी.हाबळे	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०२.०२.१९८४	०१.०१.१९८९	०५.०८.१९९३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१०९	के.आर.साखरे	०१.०५.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२१.०३.१९८४	०१.०१.१९८९	२६.०४.१९९१	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११०	दि.म.भेलावे	२१.०४.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१४.०६.१९८४	०१.०१.१९८९	१८.०९.१९९५	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१११	के.टि.रणदिवे	२४.११.१९६०	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१६.०६.१९८४	०१.०१.१९८९	१४.११.१९८८	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११२	वि.का.आवटे	२३.१०.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०२.०७.१९८४	०१.०१.१९८९	२१.०९.१९९१	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११३	वि.दा.हरणे	१८.१०.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०५.०७.१९८४	०१.०१.१९८९	०.०३.१९९०	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११४	उ.शं.यादव	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०८.०३.१९८७	१६.०८.१९८९	१९.०१.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११५	भा.वि.चोगुले	०१.०६.१९६३	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०२.०७.१९८७	१६.०८.१९८९	१९.०१.१९९१	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११६	सु.अ.मपारा	२९.०४.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०२.०५.१९८०	०६.१०.१९८९	२३.०९.१९८८	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११७	रा.श्री.चोधरी	०१.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२५.०३.०९८५	०१.११.१९८९	०९.०३.१९९०	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११८	सं.बा.मुंगळे	१२.०५.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२२.०१.१९८२	१६.११.१९८९	०३.०२.१९८३	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
११९	दि.शां.दावाडे	२५.११.१९५८	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०७.१२.१९७९	३०.११.१९८९	२४.०४.१९८६	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२०	डी.द्वी.भोसले	०१.०६.१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२३.०४.१९८५	११.१२.१९८९	२८.११.१९९५	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२१	सु.वि.वेल्लहाळ	२१.०३.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४.०३.१९८०	१६.०१.१९९०	१९.०८.१९९२	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२२	रा.ग.पाथरे	२०.१०.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५.०३.१९८३	२७.०१.१९९०	२७.०६.१९९०	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२३	जी.आर.दांडेकर	११.११.१९५७	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०८.०७.१९८०	०६.०३.१९९१	२३.१०.१९८०	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२४	स.सु.देशपांडे	२५.०७.१९५९	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६.१२.१९८९	१८.०५.१९९४	०६.११.१९९२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२५	र.श.शेख	०१.०६.१९६१	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०५.१९८१	२४.०५.१९९४	१९.०१.१९९१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२६	पी.एस.सोनावणे	१७.०४.१९५०	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	०३.०६.१९६८	३१.०५.१९९४	२६.०८.१९८५	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२७	सु.बा.पाटील	१५.०८.१९४७	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	१०.०६.१९६८	३०.०७.१९९४	.५.१९८५	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२८	प्र.प्र.कुलकर्णी	२९.१०.१९५४	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	२३.०१.१९७९	३०.०७.१९९४	.१०.१९७६	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१२९	आर.जी.बोरकर	२९.०७.१९६३	मिस्त्री	रु.अ.आ.	२९.०७.१९८६	१८.०५.१९९४	०६.०३.१९९३	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३०	त्रि.बु.कापसे	८.०४.१९६६	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१५/०९/१९९३	२७/९/१९९४	जुलै,१९८६	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३१	र.रा.पाटील	०३.०८.१९५५	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०७.०४.१९७९	०१.१०.१९९४	३१.०८.१९८४	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३२	आर.एम.जारुदे	०१.०१.१९५४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२१.०७.१९८०	०७.१०.१९९४	०७.०८.१९८६	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३३	अ.गो.लांबट	२५.०१.१९५८	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२५.१०.१९८२	२४.१०.१९९४	०३.०५.१९८५	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवागांत ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
१३४	जे.एस.भारसाकरे	०७.०२.१९५१	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०१.०३.१९८३	०८.१२.१९९४	०६.०८.१९८५	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३५	एम.एस.चौधरी	१७.०८.१९६०	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५.०८.१९८२	१०.०१.१९९५	१३.०२.१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३६	रविभूषण हरिप्रसाद रामीधामी	०४.११.१९६६	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०१.१०.१९८६	०४.०५.१९९५	३१.०३.१९८७	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३७	प्रल्हाद उकडी इंगळे	०३.०२.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०७.१९८६	०१.०१.१९८९	२९.०७.१९९९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३८	नरेश विनायकराव जोशी	३०.१२.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८.०७.१९८६	०१.०१.१९८९	१०.०८.१९९९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१३९	रघुनाथ शामराव पालकर	०१.०६.१९५८	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०९.०३.१९८७	०१.०१.१९८९	०३.११.१९९९	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४०	सुधीर राजाभाऊ सासवडे	१२.०९.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	१९.०४.१९८३	०१.०१.१९८९	१०.१२.१९९९	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४१	सुनिल अंतोबा टेंगे	०३.०६.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२.०४.१९८३	०१.०१.१९८९	२३.१०.२०००	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४२	रविंद्र रामचंद्र शिंदे	०१.०६.१९६१	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७.०८.१९८४	०१.०१.१९८९	१८.०७.२०००	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४३	रामकिसन भिकनराव सोनोने	०१.०२.१९६६	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९.०३.१९८५	०१.०१.१९८९	२३.०६.२०००	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४४	प्रकाश चंद्रकांत जाधव	२९.०७.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५.०३.१९८५	०१.०१.१९८९	०८.०३.२०००	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४५	शेख यासीन शेख युसुफ	०१.०४.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	३०.०१.१९८४	०१.०१.१९८९	०३.०३.२०००	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४६	दत्ता हरिभाऊ जोशी	१७.०६.१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०३.०२.१९८४	०१.०१.१९८९	०३.०४.२०००	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४७	निशिकांत प्रभाकर कुलकर्णी	०१.०५.१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०९.०२.१९८४	०१.०१.१९८९	१७.०४.२०००	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४८	मोहन रामराव थोरात	१६.०९.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२०.०४.१९८३	०१.०१.१९८९	२१.०२.२००१	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१४९	बाबासाहेब गंगाधर शितोळे	१३.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२.०२.१९८२	०१.०१.१९८९	१५.१२.२००१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५०	राजेंद्र गुमटाराव पाटील	०४.१२.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	३१.०१.१९८४	०१.०१.१९८९	०५.०२.२००२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५१	हेमंत मनोहर देशपांडे	०६.०६.१९६२	मेस्त्री	रु.अ.आ.	०५.०३.१९८६	२४.१२.२००१	१०.०७.२००१	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५२	प्रकाश अच्युतराव कुलकर्णी	११.०९.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५.०४.१९८३	०१.०१.१९८९	१९.०७.२००२	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५३	सखाराम दशरथ माळी	१५.०४.१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८.०१.१९८३	०१.०१.१९८९	२२.०१.२००३	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५४	सुरेश दत्तात्रय कुलकर्णी	१०.११.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०४.०४.१९८३	०१.०१.१९८९	२१.०१.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५५	चंद्रकांत प्रभाकर धाकड	२०.०१.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	०१.०३.१९८४	०१.०१.१९८९	२२.०१.२००३	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५६	नारायण लहानू सासवडे	०१.०६.१९६३	अनुरेखक	नि.अ.आ.	०९.०१.१९८४	२९.०३.१९९५	२९.०७.२००२	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५७	शेख सादिक शेख बाबू	१४.०८.१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०.०४.१९८३	०१.०१.१९८९	जुलै, २००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५८	गणपत संभाजी शिंदे	२१.०८.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	१९.०४.१९८३	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१५९	सुदाम रंगनाथराव हरवले	२७.०५.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	२७.०१.१९८४	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६०	अरुण नामदेवराव सुरवसे	१७.०१.१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	३०.०१.१९८४	०१.०१.१९८९	०२.०७.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६१	वसंत सुखदेव नारनवरे	२१.०७.१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	२०.०६.१९८४	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६२	संजय बडेराव कुलकर्णी	०१.०४.१९६६	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१.०३.१९८५	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६३	मैनुद्यीन श.शेख	०१.०६.१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	२३.०१.१९८५	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	ठाणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६४	अशोक संभाजी कांबळे	१३.०४.१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५.०३.१९८६	०१.०१.१९८९	३०.०६.२००३	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६५	प्रशांत भालचंद्रराव देशपांडे	१६.०४.१९६५	हजेरी लिपिक	कार्य.आस्था.	०३.०४.१९८४	१४.१०.१९९६	३०.०६.२००३	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६६	मो.फारुक मो.युसुफ मुन्शी	१९.०८.१९५२	अनुरेखक	नि.अ.आ.	१९.०१.१९७९	१४.०३.२००२	जून, १९८७	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६७	महेंद्र सदाशिवराव खुडसंगे	०२.११.१९६२	हजेरी लिपिक	कार्य.आस्था.	१७.१०.१९८४	१२.०४.२००२	जानेवारी, १९८५	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१६८	लक्ष्मीकांत विठ्ठल संकपाळ	०१.०७.१९६५	अनुरेखक	नि.अ.आ.	२०.०२.१९९०	०७.०५.२००२	२५.०८.१९८६	सातारा	
१६९	पोपट तुकाराम होबाळ	२०.०६.१९६०	अनुरेखक	नि.अ.आ.	१९.१०.१९९२	१५.०५.२००२	मे, १९९०	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७०	चंद्रकांत जगन्नाथराव दाळू	०१.०६.१९६५	अनुरेखक	नि.अ.आ.	२१.१०.१९९३	१७.०५.२००२	०६.१२.१९९७	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७१	श्रीकांत सुधाकर तुपे	२२.०३.१९६७	अनुरेखक	नि.अ.आ.	०४.०४.१९९७	२७.०५.२००२	नोव्हेंबर, १९९०	नाशिक	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
१७२	प्रमोद प्रभाकर कळंबे	०५.०२.१९६९	अनुरेखक	नि.अ.आ.	१६.१०.१९९३	०३.०६.२००२	०५.०२.२००२	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७३	अशोक भाऊरावजी डगवार	०१.०६.१९६७	अनुरेखक	नि.अ.आ.	२१.०२.१९९२	०५.०६.२००२	१०.०८.१९९२	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७४	नारायण दादाराव ढगे	०१.०७.१९६६	अनुरेखक	नि.अ.आ.	१९.०२.१९९२	०७.०६.२००२	११.०८.१९८९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७५	चंद्रशेखर श्रीधरराव देशमुख	०७.०७.१९६८	अनुरेखक	नि.अ.आ.	२१.१०.१९९३	१३.०६.२००२	३१.०७.१९८७	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७६	श्रीकृष्ण तुळशीराम माकोडे	०७.११.१९६३	अनुरेखक	नि.अ.आ.	१६.१०.१९९३	१८.०६.२००२	१८.१०.१९८४	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७७	गोपाळ सवाईराम चव्हाण	०४.०४.१९६७	अनुरेखक	नि.अ.आ.	२६.१२.१९८९	२४.०६.२००२	१९८९	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१७८	संदीप कृष्णराव विभुते	१४.०७.१९६६	अनुरेखक	नि.अ.आ.	१८.०७.१९९५	१९.०७.२००२	१५.०३.१९९४	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१७९	सलीम महमंद तांबोळी	२५.१२.१९६८	अनुरेखक	नि.अ.आ.	२१.०८.१९९३	०२.०९.२००२	११.०८.१९८८	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१८०	संजय कारभारी सिनारे	०१.०६.१९६६	हजेरीपट लिपिक	रु.अ.आ.	०१.०८.१९९६	११.०९.२००२	मे,१९८६	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१८१	पी.व्ही.जाधव	१२.०६.१९६८	अनुरेखक	नि.अ.आ.	०५.०९.१९९७	१४.१०.२००३	मार्च,१९९०	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१८२	अरुण श्रीपतराव पाटील	०१.०४.१९६७	अनुरेखक	नि.अ.आ.	०३.११.१९९२	२१.१०.२००३	३१.०७.१९८७	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१८३	अनिल नामदेव कोचे	१३.१०.१९६२	कारकून	रु.अ.आ.	२४.०९.१९९३	१६.१०.२००३	मार्च, १९८९	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१८४	दत्तात्रय ज्ञानदेव राणे	०६-०१-१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	०२-०५-१९८३	०१-०१-१९८९	०७-०६-२००४	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८५	रमेश दत्तात्रय देशमुख	०६-१२-१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	०४-०८-१९८३	०१-०१-१९८९	०७-०६-२००४	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८६	गणपत पैकन येवले	०७-०१-१९६३	मस्टर कारकून	नि.अ.आ.	१४/६/१९८४	०१-०१-१९८९	०७-०६-२००४	नागपूर	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८७	मारुती पांडुरंग चौनपुरगे	०४-०२-१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	०२-०७-१९८४	०१-०१-१९८९	०७-०६-२००४	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८८	दत्तात्रय बापुराव आहेरकर	०७-०१-१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-१०-१९८५	०१-०१-१९८९	०७-०६-२००४	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१८९	संजय प्रभाकर रेवलकर	०६-०१-१९६५	हजेरी लिपिक	कार्य.आस्था.	२४/१२/१९८७	०१-०१-१९८९	२२/७/२००४	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९०	अनिल काशिनाथ खानझोडे	२७/६/१९६५	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	३०/६/१९८४	०१-०१-१९८९	२५/१/२००५	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९१	नितीन बाळकृष्ण पतंगे	२२/४/१९६२	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८१	३१/५/१९९४	२५/१/२००५	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९२	सतिश देविदास सरोदे	०७-०१-१९६७	कारकून	रु.अ.आ.	०३-०१-१९९२	०९-०१-१९९५	२५/१/२००५	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९३	बाळासाहेब यशवंत शिंदे	२२/३/१९५८	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९/१/१९८३	०१-०१-१९८९	०३-०२-२००५	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९४	प्रदिप दत्तात्रय कुलकर्णी	३१/७/१९६२	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-०७-१९८३	२०/४/२००५	२१/६/१९९०	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
१९५	दिपक रामभाऊजी चौधरी	१८/२/१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	१७/७/१९८२	०१-०१-१९८९	२०/१/२००६	अकोला	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१९६	रामकृष्ण हरी बोरसे	२५/५/१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	२०/१/२००६	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१९७	जी.अ.गुठे	०५-०६-१९६३	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-१२-१९८३	०१-०१-१९८९	२०/१/२००६	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१९८	एस.एच.काळे	०४-०५-१९६३	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	०४-०६-१९८३	०१-०१-१९८९	२०/१/२००६	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
१९९	अ.अ.जोशी	०२-०१-१९६१	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	०४-०८-१९८३	०१-०१-१९८९	२१/६/२००५	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
२००	श.प्र.मोगरकर	०१-०१-१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	२४/४/१९८४	०१-०१-१९८९	२१/६/२००५	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत ७/२००७
२०१	चिंचोडीकर दिलीप महादेव	०६-०१-१९५९	प्रयोगशाळा सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०९-१९८२	३०/१/२००४	०१-०२-२००४	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०२	चव्हाण आण्णा पांडुरंग	०७-०५-१९५९	कालवा निरीक्षक	अस्थायी आस्था.	१४/९/१९७७	०५-११-२००५	०४-०९-१९८७	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०३	भागवत सुरेश नामदेव	०१/०६/०९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४/५/१९८४	०१-०१-१९८९	१४/२/२००७	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०४	कल्याणकर विजय दिगंबर	२७/६/१९६२	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०६-१९८४	२२/३/२००२	१४/२/२००७	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०५	धोत्रे वसंत मच्छिंद्र	०८-०५-१९६०	अनुरेखक	नि.अ.आ.	१२-०९-१९८५	११-०६-२००३	०८-०१-२००७	सातारा	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत

अ.क्र.	कर्मचा-याचे नांव	जन्मदिनांक	स्था.अ.स.संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापना	नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. पदावरील समावेशनाचा दिनांक	स्था.अ. पदविका उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	शेरा
२०६	धुगे भास्कर गोविंदराव	०६-०१-१९६२	तांत्रिक सहाय्यक	कार्य.आस्था.	३०/१/१९८४	०१-०१-१९८९	०२-०२-२००८	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०७	व्यवहारे भास्कर राम	०३-०१-१९६२	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०६-१९८२	०४-०१-२००२	२०/२/२००८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०८	चौधरी सुरेश धोंडू	०१-०१-१९६५	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१/३/१९८५	२६/९/१९९०	०५-०१-२००८	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२०९	अजमेरा बालचंद सूरजमल	०४-०२-१९६६	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१/३/१९८५	०१-०१-१९८९	०५-०१-२००८	औरंगाबाद	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२१०	वाणी अनिल रामदास	०४-०५-१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८/१/१९८३	०१-०१-१९८९	०७-११-२००८	पुणे	कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नत
२११	वाघ जनार्दन भिमरावजी	१८/१०/१९६२	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३/१/१९८४	०१-०१-१९८९	१५/१२/२००८	अमरावती	
२१२	नाईक विठ्ठल विश्वनाथ	०८-१०-१९६४	तांत्रिक सहाय्यक	कार्यव्ययी आस्था.	२२/१२/१९८३	०१-०१-१९८९	१५/२/२००९	ठाणे	
२१३	महाकाळ बलराम शंकरराव	२४/१२/१९६६	अनुरेखक	नि.अ.आ.	२२/१०/१९९०	१८/५/२००२	१५/२/२००९	अमरावती	
२१४	जाधव शिवाजी इसाराम	२१/७/१९६४	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९/४/१९८३	०१-०१-१९८९	२५/५/२००९	औरंगाबाद	
२१५	भोसले शामराव फक्कड	०६-०१-१९७१	अनुरेखक	नि.अ.आ.	२३/३/१९९०	०८-०१-२००३	२३/६/२००९	पुणे	